

**महाराष्ट्र विधानसभा**  
**मान्य लक्षवेधी सूचना**

अ.क्र	विभागाचे नाव	विषय
1.	सामाजिक न्याय विभाग	<p>" अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जमाती आणि विशेष मागास सुमारे 8 लाख 20 हजार विद्यार्थ्यांना सन 2015-16 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले असल्याचे माहे जुन, 2016 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, निधीची कमतरता आणि विभागाच्या अदिका-यामधील नियोजनाच्या अभाव अशी दोन्ही कारणे त्यासाठी सांगितली जात असणे आधीच्या वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्तीपोटी 6 लाख 3 हजार 822 विद्यार्थ्यांना 182 कोटी रुपये वितरित करण्यात येऊन, विविध महसूल विभागांचा विचार केला तर सर्वाधिक 61 टक्के वाटप लातूर विभागाने तर सर्वात कमी 40 टक्के वाटप हे नागपूर विभागाने केले असणे, उक्त कारणास्तव सदरहू प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना लक्षात घेता शासनाने याबाबत करवयाची कार्यवाही तसेच शासनाची प्रतिक्रिया"</p>
2.	उर्जा विभाग	<p>महावितरण कंपनीने रोलॅक्स कंपनीकडून खरेदी केलेल्या लाखो मिटर पैकी 8 लाख मिटर मुंबई, पुणे आणि कल्याण या तीन झोनमध्ये बसविण्यात येणे, त्यापैकी कल्याण झोनमध्ये तीन लाख, भांडूप झोनमध्ये अडीच लाख, पुणे झोनमध्ये दीड लाख अशाप्रकार बसविलेल्या मिटरमध्ये सर्वात जास्त सदोष मिटर असल्याची बाब लाखो ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर व महावितरणने माहे जून, 2016 मध्ये वा त्यादरम्यान केलेल्या पाहणीत निदर्शनास येणे. रोलॅक्स प्रा.लि. कंपनी कडून घेण्यात आलेल्या मिटर्स मध्ये ठराविक कालावधी व युनिटच्या नोंदीनंतर दोष निर्माण होत असल्याचे उघडकीस येणे, ग्राहकांना येणारे वीजचे बिल कमी येऊ लागल्यानंतर ग्राहकांनी केलेल्या तक्रारी, तरीही ग्राहकांकडून आधीच्या काही महिन्यांची सरासरी काढून वसुली करण्यात येणे कल्याण झोनमध्ये सव्वालाख सदोष मिटर बदलण्यात येणे, भांडूप व पुण्यात रक्कम जास्त वसुल केल्या प्रकरणी</p>

		<p>महालेखाकार यांनी महावितरणाला जबाबदार ठरविणे, स्वस्त मिटर खरेदी करा असा लेखा विभागाने देऊनही खरेदी विभागाला रोलॅक्स कंपनीच्या मिटरची खरेदी करून अंमलबजावणी केल्यामुळे महावितरणला लाखो रुपयांचे झालेले नुकसान, रोलॅक्स कंपनीने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये दोष असल्याचे कबुल करून नव्या सॉफ्टवेअरसह मिटर बदलून देण्याची दिलेली कबुली, रोलॅक्स कंपनीकडून मिटर खरेदी करण्याचा निर्णय घेताना कोणत्याही नियमाची अंमलबजावणी न करता सदर निर्णय घेऊन 3 ते 4 कोटी जास्त रक्कम मंजूर करणाऱ्या महावितरणच्या संबंधीत अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्यामुळे व ग्राहकांची कोणतीही चुक नसतांना त्यांना होणारा त्रास यामुळे मुंबई, पुणे व कल्याण विभागातील लाखो विद्युत ग्राहकांच्या मनात निर्माण असतोष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना "</p>
<p>3.</p>	<p><b>ग्रामविकास विभाग</b></p>	<p>मु.पो. खडवली, ता.कल्याण (जि.ठाणे) परिसरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पहाणीत दुषित पाणी पिल्यामुळे 350 ते 400 अतिसाराची लागण झाल्याचे अहवाल दिल्याचे माहे जून, 2016 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास येणे गटविकास अधिकारी यांनीही हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे स्पष्टपणे सांगणे, जे.जे. रुग्णालय, शहापूर शासकीय रुग्णालय, फोर्टीस रुग्णालय कल्याण, श्रीदेवी रुग्णालय, मध्यवर्ती रुग्णालय अशा विविध रुग्णालयात 60 ते 70 रुग्णांना तातडीने दाखल करण्यात येणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने भातसा नदीपात्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक पाणी योजनेच्या खोदलेल्या विहीरीतून पंपहाऊसने घेतलेल्या पाण्यामधून ही अतिसाराची लागण झाल्याचे उघडकीस येणे, सदर पाण्याचे नमूने तपासले असता त्यामध्ये कॉलीफॉर्म नावाचा धातु आढळून येणे, सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केल्याने जिल्हा परिषदेने सात ते आठ गावातील पंधरा हजार नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, व्हावा म्हणून खोदण्यात आलेल्या विहीरींमधून घेण्यात येत असलेल्या पाण्याचे नमूने तपासण्या आधीच त्याचा केलेला पुरवठा केल्याने 10 ते 15 गावांतील 400 ते 500 नागरिकांना झालेली अतिसाराची लागण, त्यामुळे पाण्याचे नमूने न तपासता सदर पाणी पंपहाऊसमध्ये पाठविण्याचा निर्णय घेणाऱ्या</p>

		संबंधीत दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने कल्याण तालुक्यातील नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."
4.	गृह विभाग	नाशिक शहरात सिडकोतील उपेंद्र नगराच्या गणपती मंदिराजवळील मैदानात एका युवकाचा अज्ञात मारेकर-यांनी रिवॉल्व्हरने डोक्यात व पोटात गोळी झाडून खून केल्याची घडलेली घटना, या आधी दि. ८ मे, २०१६ रोजी करंजा या गजबजलेल्या मध्यवर्ती वस्तीत पोलिस चौकीच्या मागे एका व्यापा-याची विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना घडणे व या घटनेच्या दोन दिवस आधी सिडकोच्या चौकात टोळी युध्दात एकाची हत्या करणे, गेले चार महिन्यांपासून शहरात २७ खुनाच्या घटना घडणे, विशेषतः शहरातील पंचवटी, सिडको, अंबड, चिंचोळे, सातपुर या भागात गोळीबार, वाहन जाळणे, सोन साखळी लूटणे, गुंडगिरी आणि खुनाच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत असणे, यामुळे शहरातील जनतेत निर्माण झालेले दहशतीचे व भितीचे वातावरण, स्थानिक पोलिस अधिका-यांचे संगनमत असल्यामुळेच, शहरात दिवसाढवळ्या राजरोसपणे खुनाच्या घटना घडत असून गुन्हेगारांना पकडण्यात पोलीसांना आलेले अपयश शहराची वाढती लोक संख्या व गुन्हेयांचे वाढते प्रमाण विचारत घेता पोलिस बळ कमी पडत असल्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी गुन्हेगारांवर भारतीय दंड संहितेखाली कठोर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.
5.	सहकार विभाग	"मुंबई एअरपोर्ट एमलॉईज को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.नोंदणी क्रमांक MUM/WHE/BNK/(०) ९४१०/०७/०४/२००७ ही सोसायटी सन 2007 मध्ये नोंदणी केलेली असून सदर सोसायटीचे चेअरमन हे स्वयंघोषित असणे, सोसायटी स्थापनेपासून अद्यापपावेतो सोसायटीमध्ये निवडणू घेण्यात आलेली नसणे, सोसायटी बाबतची कोणतीही माहिती अधिकृतारित्या सहायक निबंधक कार्यालयास पाठविण्यात आलेली नसणे, सोसायटीकडे सन 2008 ते 2015 या कालावधीतील सभासदांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा तपशिल नसणे, सोसायटीचे स्वतःची रक्कम गुंतवुण सोसायटीच्या नावे आपला उद्योग करित असणे, सदर सोसायटीचे ताळेबंद पत्रक (ऑडीट रिपोर्ट) नसणे, सोसायटीच्या

		कार्यकारणी सभासदांच्या वार्षिक तथा मासिक सभेच्या ठरावाच्या प्रती सोसायटीकडे नसणे, सोसायटीच्या वरील सर्व गैरकारभाराबाबत सोसायटीचे सचिव यांनी सकायक निबंधाकडे तक्रार केली असता सदर सोसायटीच्या कारभारावर निरिक्षण ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमण्यात आले होते, परंतु सोसायटीच्या चेअरमनने सदर तक्रारीबाबत स्थगिती आणूनही अद्यापही त्यांचा गैरकारभार सुरु असणे, सदर प्रकरणी शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, त्यावर करावयाची कारवाई व ठास उपाययोजना."
6.	<b>पणन विभाग</b>	राज्यात कृषीमालाच्या उत्पन्नात फारशी वाढ न होणे, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारांमध्ये भाज्यांची आवक घटल्याने टोमॅटो, ढोबळी आणि हिरव्या मिरचीचे दर वाढीव भावाने विकले जात असणे, इतर प्रमुख भाज्यांचे दरही 30/40 रुपयांच्या आसपास असणे, घाऊक बाजारात किलोचे भाव भेंडी (120), फरसबी (80), फ्लॉवर (60), घेवडा(120), कारली(80), शिमला मीरची(120), शेवग्याची शेंग(80), वाटाणा (110) अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले असणे, महागाईचे झळ सर्वसामान्य नागरिकांवर पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जेवणातील भाज्या गायब होणे, भाज्यांच्या राज्यातील वाढते दर रोखण्याबाबत शासनाला येत असलेले अपयश, तुरडाळ, इतर डाळीचे भावात रु. 200 ने विकली जात असणे, भाज्या, डाळ्यांचे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या दर वाढीवर शासन कोणतीच उपाययोजना करण्यात न आल्याने राज्यातील नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातारण शासनाने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.
7.	<b>ऊर्जा विभाग</b>	राज्यात महावितरण वीज कंपनीतर्फे येत्या चार वर्षांत वीज ग्राहकांवर 19 टक्के वीज दरवाढ आकरली जाणार असणे, महावितरण पुढील चार वर्षातील शुल्कामध्ये टप्प्याटप्प्याने ही वाढ होणार असणे, शासनाने सर्वसामान्य ग्राहकांना आणि राज्यातून बाहेर जात असलेल्या उद्योगांना वीज दरवाढीबाबत देण्यात आलेल्या आश्वासनामध्ये भारनियमन, कमी दराने वीजखरेदी, गळती कमी करणार याबरोबर 6 महिन्यांत वीजदर कमी करण्याचे देण्यात आलेले आश्वासन मा. ऊर्जामंत्री व मा. उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीत वीजदर कमी करून, इंधन समायोजन आकार प्रति युनिट 25 पैशांच्या आत करू असे आश्वासन देण्यात येणे,

		<p>या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी न करता शासनाने नवा दरवाढीचा प्रस्ताव आणणे महावितरण कंपनीने साडेपाच टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडत राज्यातील सव्वादोन कोटी वीज ग्राहकांची केलेली दिशाभूल या वीजदरवाढीमुळे महावितरण ग्राहकांकडून दरवाढीच्या रुपयाने सरासरी 19 टक्के रक्कम वसूल करणार असल्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेले असंतोषाचे वातारवण शासनाने वीज दर कमी करण्याबाबत करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
<p>8.</p>	<p><b>नगर विकास विभाग</b></p>	<p>मुंबई शहरातील सर्व रस्ते रहदारीच्या दृष्टीने दुरुस्ती केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केलेला असतानाही आजमितीस अनेक रस्त्यांवर खड्डे बुजविण्याची प्रक्रिया झालेली नसणे, तसेच सदरहू रस्त्यांच्या दुरुस्तीकरणासाठी कोटयवधी रुपये खर्च करून डागडुजी व खड्डे भरण्याचे काम केले असता, माहे जून 2016 च्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई शहर व उपनगरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात पुन्हा खड्डे पडणे, इतकेच नव्हे तर मुंबईतील मेट्रोच्या खालून जाणाऱ्या घाटकोपर-अंधेरी, साकीनाका ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यान व अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यांवर तसेच एसव्ही रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, यामुळे वाहतूक कोंडीबरोबर या खड्ड्याचा सामाना वाहनचालकांना करावा लागत असण्याची निर्माण झालेली परिस्थिती, परिणामतः मुंबईतील सर्वच रस्त्यांसह आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असणे, घाटकोपर-अंधेरी या संपूर्ण रस्ता सिमेंट क्रॉक्रीटचा बनविण्यात आला असून मात्र विविध कंपन्याकडून काही कामासाठी हा रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी ठिकठिकाणी प्लेवरब्लॉक बसविण्यात आलेले प्लेवरब्लॉक उंच-सखल असल्याने तसेच रस्त्यांवरील गटारांच्या झाकणाच्या आसपासही खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतुकीची होत असलेली कोंडी तसेच विशेषकरून दुचाकी स्वारांच्या अपघात होण्याच्या घडनांमध्येही दिवसेंदिवस होत असलेली वाढ व त्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष, सबब मुंबई शहर व उपनगरातील दूरावस्था रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सदरहू रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.</p>

<p>9.</p>	<p>गृह विभाग</p>	<p>मुंबईतील भायखळा येथील आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांकडून पैसे घेत जात असल्याचा आरोप तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने केल्याचे दिनांक 21 एप्रिल, 2016 रोजी निदर्शनास येणे, दिनांक 6 जून, 2016 रोजी आर्थर रोड तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये सहा कैदी जखमी झाल्याची घटना घडणे, दिनांक 16 जून, 2016 रोजी मोक्का गुन्ह्यात अटकेत असलेल्या गोपाळ शेटी या कैद्यावर ब्लेडने केलेल्या हल्ल्यात दोन कैदी जखमी होणे, जून, 2016 च्या पंधरवड्यात झालेली ही दुसरी घटना, राज्यातील काही महत्त्वाच्या तुरुंगांमध्ये आर्थर रोड, येरवडे, तळोजा, ठाणे कारागृह यांचा समावेश असणे, तुरुंग मॅन्युएलप्रमाणे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या हातात कोणतीही वस्तू नसू नये असे असताना तुरुंगात बाहेरून शस्त्रे येणे मुंबई उपनगरातील कुख्यात गुंड हे आर्थर रोड तुरुंग व जवळच्या तुरुंगात शिक्षा भोगत असणे, विविध गैरव्यवहारांप्रकरणी इडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री आणि पुतणे आर्थर रोड कारागृहात असणे शिवाय शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीही याच कारागृहात असल्याने येथील व्हायपीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे, तुरुंगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कैदी संगनमत करित असल्याचे राज्यातील अनेक तुरुंगात होत असणे, त्यामुळे कैद्यांना आवश्यक ती सोयी-सुविधा पुरविल्या जात असून हे प्रकार रोखण्यास तुरुंग प्रशासन अपयशी ठरत असणे, तुरुंगातील कैद्यांना शस्त्र, दारू, अंमली पदार्थांच्या होणारा पुरवठा रोखण्यासाठी तसेच तुरुंगातील दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
<p>10.</p>	<p>वन विभाग</p>	<p>संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठाणे, शहापुर तसेच रायगड येथील रोहा परिसरातील दाट जंगलामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वणवे पटण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे माहे जून, 2016 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, मुंबई, ठाणे परिसरातील जंगलांना लागणाऱ्या आगीमधून संशयाचा येत असल्याचे तक्रारी पर्यावरण तसेच वन्यप्रेमीमधून सातत्याने केल्या जात असणे, राज्यातील ठरावीक वनक्षेत्रात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असणे, ठाणे, रायगड, शहापुर, अलिबाग, रोहासह मेळघाट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नाशिक वन्यजी वन क्षेत्रात आग लागण्याचे प्रमाण चिंताजनक</p>

		<p>असणे, ठाणे येथील येऊरच्या जंगलात माहे फेब्रुवारी ते जून या मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरण संस्थेने करून, दारुभट्टी उभारण्यासाठी जंगल परिसरात वणवे पेटवले जात असल्याचे निदर्शनास राज्यातील जंगलामध्ये वारंवार लागणारे वणवे रोखण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
11.	<b>औषधी द्रव्ये विभाग</b>	<p>बुलढाणा जिल्ह्यात अशुध्द पाणी विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असतानाही त्याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचे माहे जून, 2016 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, अल्प आर्थिक गुंतवणूक करून अनेकांनी पाणी प्रकल्प उभारले असून यास बीआयएसची मान्यता नसणे, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी नसून विक्रीसाठी पॅकिंग केलेल्या जावर कोणताही उल्लेख, लेबल लावण्यात येत नसणे, प्लॅटमध्ये पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळा नसणे, केवळ टीडीएल मीटर लावलेले असणे, पॅकेज ड्रिंकिंगसाठी वापरण्यात येणारे पारदर्शक जार फुड ग्रेड आहेत की नाही याचा कुठेही उल्लेख नसणे, वॉटर पॅकेजिंगची प्रक्रिया बीआयएसच्या निकषांप्रमाणे नसून अनेक ठिकाणी स्वच्छता नसणे, मिन्नरल वॉटरच्या नावाखाली दररोज लाखो रुपयांची पाणीविक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असतानाही शासन करत असलेले दुर्लक्ष, परिणामी येथील जनमानसात निर्माण झालेला असंतोष त्यामुळे येथील या पाणी उद्योगांची चौकशी करून त्यांच्यावर करावयाची तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.</p>
12.	<b>नगरविकास विभाग</b>	<p>"मुंबईतील अंधेरी (प) येथील जुहू गल्लीतील औषधांच्या दुकानात दि. 30.6.2016. ला शॉटसकिमुळे लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू होणे, मुंबईत दरवर्षी चार ते पाच हजार आगीच्या घटना घडत असून बहुतांश घटना या शॉटसकिटमुळे घडत असल्याने निदर्शनास येणे. गिरगाव चौपाटीवर मेक इन महाराष्ट्र च्या व्यासपीठाला लागलेली आग, काळबादेवीत तीन अग्नीशमन अधिकाऱ्यांचा झालेला मृत्यू, मेट्रो हाऊसला लागलेली आग, विद्युतपुरावठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमी दर्जाचे साधनसामुग्री, जुन्या विद्युतवाहिन्या, ऑटो स्वीचचा अभाव, उघड्यावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली वायरींग, फायर इंजिनचा अभाव, नियमितपणे विद्युतवाहिन्यांचे परीक्षण करण्याबाबत पालिका व</p>

		अग्निशयमन दलाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, शहरातील ९० टक्के आग शॉर्टसर्किटमुळे लागते मात्र तरीही शासनाकडून याबाबत जनजागृतीबाबतचा अभाव, मुंबईतील वाढत्या आर्गीच्या घटना रोखण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."
13.	<b>पर्यावरण</b>	"ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असणे, परिसरातील प्रदुषणाचा त्रास येथील रहिवाशांना नेहमीच सहन करावा लागत असणे, प्रदुषण नियंत्रण मंडळ येथील प्रदुषणासंदर्भात दुर्लक्ष करीत असणे, डोंबिवली व अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील 142 रासायनिक कंपन्यांना माहे जुलै, 2016 च्या दुसऱ्या आठवड्यात बंद करण्याच्या नोटीसा देऊनही मंडळाने कोणतीच कारवाई न करणे दिलेल्या असणे, वेळोवेळी पाठपुरावा करून आवश्यक सुधारण करून घेण्याऐवजी कंपन्या बंद करण्यात येत असणे, त्यामुळे सदरच्या कंपन्या बंद होऊन सुमारे 25 हजार कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा निर्माण झालेला प्रश्न, कॉमन ट्रीटमेंट प्लांट उभारण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची असतांना सदरची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर टाकण्यात आलेली असणे, सदर प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याची लोकप्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापन, कामगार व सामाजिक संघटनांनी मा.मुख्यमंत्री व प्रदुषण नियंत्रण विभागाकडे दि. 11 जुलै, 2016 रोजी तसेच अलिकडील काळात वारंवार मागणी करून त्यांचे होत असलेले दुर्लक्ष याकडे परिणामी वाढत्या प्रदुषणामुळे नागरीकांमध्ये तर कंपन्या बंद होत असल्याने कामगारांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने हजारो कामगारांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, त्याचबरोबर येथील हजारो कामगारांच्या हिताचेही संरक्षण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात प्रशासनाचे हेतुपुरस्कर दुर्लक्ष होत असल्याने, सदर गंभीर प्रकरणी शासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्वरीत उपाययोजना करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."
14.	<b>नगरविकास विभाग</b>	"जानेवारी ते जून, 2016 या कालावधीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची लेप्टो-कावीळीची संख्या 797 असल्याची झालेली नोंद, त्यापैकी एका रुग्णाचा झालेला मृत्यू, याच कालावधीत जानेवारी ते जून, 2016 या कालावधीत विषमज्वराच्या रुग्णांची संख्या 712 असल्याची नोंद, डेंग्यूचे 154 रुग्ण आढळून आले असून, मलेरियाचे रुग्ण 2102 असून,



		<p>अतिसाराचे 5 हजार 94 रुग्ण कल्याण डॉंबिवली परिसरात साथीच्या रोगाने घातलेले थैमान 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत 1852 रुग्ण आढळून आल्याने लोकांच्यामध्ये निर्माण झालेली भिती, खबरदारीची उपाययोजना तसेच उपचाराची सुविधा औषध पुरवठा याबाबत शासनाने कोणतीही उपाययोजना न करणे, पावसाचे दिवस असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."</p>
15.	<b>गृह (परिवहन)</b>	<p>" राज्यातील प्रत्येक वाहनधारकाला 'वाहन नोंदणी प्रमाणपत्र' (आरसी) उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्याच्या परिवहन विभागाची असताना नागपूर शहर वगळता राज्यभरात कुठेच सदरहू प्रमाणपत्र जानेवारी 2016 पासून दिले जात नसल्याची अलिकडेच उघडकीस आलेली बाब, या गोंधळामुळे राज्यात 5 लाखांवर वाहने सदरहू कागादपत्रांविनाच रस्त्यांवर धावत असल्याचे धक्कादायक वास्तव व त्याकडे शासनाचे जाणीवपूर्वक झालेले दुर्लस व बेपर्वाई, परिणामतः वाहन नोंदणी प्रमाणपत्रा विना राज्यात सुरु असलेल्या 5 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास परिणामतः जनतेत निर्माण झालेले संतापाचे वातावरण, सबब राज्यातील प्रत्येक वाहनधारकाला विनाविलंब वाहननोंदणी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता, याप्रकरणी शासनाने केलेली कारवाई, करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया "</p>
16.	<b>नगरविकास</b>	<p>"राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्र आणि त्या भोवतालच्या 30 कि.मी. अंतरावरील शाळातील 1 ते 8 वी च्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविण्याचे काम सन 2016-17 पासून सेंट्रल किचन पध्दतीने करण्याचा शालेय शिक्षण विभागाने दि.2 फेब्रुवारी, 2016 रोजी घेतलेला निर्णय, सदर निर्णय केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहार नियमावली 2015 अंतर्गत घेण्यात येणे, सदर निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सध्या कार्यरत असलेले 1 लाख 54 हजार महिला कामगारांवर कोसळणारी बेकारीची कऱ्हाड, सेंट्रल किचन योजना रद्द करण्यासाठी दि.18 एप्रिल, 2016 मंत्रालयावर केलेले धरणे आंदोलन त्यानंतर या निर्णयाविरोधात महिला कामगारांनी दि. 23 मे, 2016 पासून सुरु केलेले आंदोलन, सेंट्रल</p>

		<p>किचनच्या माध्यमातून पोषण आहार पुरविण्यासाठी एका सेंट्रल किचनमध्ये 10 ते 25 हजार विद्यार्थ्यांचे बनविण्यात येणारे जेवण, त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, जेवण बनविल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याला 8 ते 9 तासांचा लागणारा अवधी 20 ते 25 कि.मी. ची वाहतूक, परिणामी विद्यार्थ्यांना शिळे अन्न खावे लागणारे असल्याने त्यांचे धोक्यात आलेले आरोग्य, वेदांत, अक्षययात्रा, नंदी फाऊंडेशन, इस्कॉन सारख्या बड्या कार्पोरेट एनजीओ ना हे कोट्यावधी रुपयांचे ठेके देण्याचा सुरु असलेला आटापिटा, याबाबत मा.शिक्षण मंत्री यांच्याशी दि. 4 मे, 2016 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली चर्चा निष्फळ ठरणे, याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."</p>
17.	सार्वजनिक आरोग्य	<p>"14 जून हा जागतिक 'रक्तदाता दिन' पाळण्यात येत असताना, या दिवशी ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणारी रक्तदान शिबीरे, हजारो बाटल्या संकलित करण्यात येणारे रक्त, तथापि रक्त संक्रमणातून एचआयव्ही ची बाधा होण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असणे, ऑक्टोबर, 2014 ते मार्च, 2016 या कालावधीत राज्यात 276 जणांना एचआयव्ही ची बाधा झाल्याची बाब 15 जून, 2016 मध्ये निदर्शनास येणे, रक्त संक्रमणातून हेपेटायटीस बी व सी, सी.सी.ली.प., मलेरिया यांची लागणे होणे, रक्त दात्याला दिल्या जाणाऱ्या फॉर्मवर रक्तदात्याने भरलेली चुकीची माहिती, परिणामी रक्तसंक्रमणाचा धोका निर्माण होणे, रक्तदात्याला एचआयव्हीची बाधा होऊन दोन ते तीन महिन्यांपर्यंतचा काळात रक्त चाचणी केली तरी त्यातून काही निष्पन्न न होणे, फोर्थ जनरेशन एलायझा टेस्टमुळे, तीन आठवड्यात चाचणीत निष्पन्न होणे, तथापि न्यू क्लिक ॲसिक टेस्टिंग (नॅट) मध्ये एका आठवड्यात एचआयव्हीच्या संसर्गाचे निदान करता येणे, नॅट चाचणीमुळे एचआयव्ही, हेपेटायटीस बी व सी या तीन संसर्गाचे लवकरच होणारे निदान, तथापि नॅट चाचणीमुळे रक्ताची किंमत सरासरी एक हजार रुपयांनी वाढणे, चाचणीचे किट महाग असल्यामुळे सुरक्षित रक्तासाठी नॅटच्या चाचणीसाठी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."</p>
18.	उद्योग विभाग	<p>"राज्यातील पिंपरी-चिंचवड, धुळे जळगांव येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 1200 हेक्टर जमिनीपैकी 60 % खुले</p>

		<p>क्षेत्र म्हणून मोकळी जागा आणि 5% जागा सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणे या आरक्षित क्षेत्रावर उद्याने, खेळाचे मैदाने व सांस्कृतिक भवन आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांनाही या सर्व बाबींकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्ण पणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे जनतेमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, ही आरक्षणे विकसीत करण्यासाठी 64 भूखंड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करून वर्ग करण्यात येणे, या 64 भूखंडांपैकी 70 % भूखंडावर अतिक्रमण करून हे भूखंड बळकावण्यात येणे, सुविधा क्षेत्रासाठी राखीव 150 एकर जमिनीचे 404 भूखंड तयार करून त्याचे परस्तर अनधिकृत रित्या केलेली विक्री, त्या जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 4 लाख 48 हजार 76 चौरस मिटर इतक्या क्षेत्राचीच माहिती (रेकॉर्ड) औद्योगिक विकास महामंडळाकडे हे उपलब्ध असून 112 भूखंडाची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसणे, चिंचवड येथील माहेन नगर भागातील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर बांधलेले बहूमजली हॉटेल, एका भूखंडावर कारखाण्याचे आरक्षण असतांनाही तेथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय महाविद्यालय, प्रकल्प ग्रस्तांच्या नावाखाली भूखंड नावावर करून कोट्यावधी रुपयांचा केलेला भ्रष्टाचार, या सर्व बेकायदेशीर पणे केलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून संगनमताने त्यात सहभागी असलेल्या महापालिका व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मा. मुख्यमंत्र्यांकडे दि. 23 जून, 2016 रोजी वा त्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली मागणी, तसेच अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुविधाक्षेत्रासाठीच्या 104 भूखंडाची अनधिकृतपणे परस्पर विक्री दि. 15 जून, 2016 रोजी च्या न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात घेतल्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड येथील भूखंड पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ताब्यात घेण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."</p>
19.	सहकार विभाग	<p>"राज्य शासनाने दोन वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गटन करून व्याज सवलत देण्याचा निर्णय घेणे, याबाबतचा निर्णय होऊनही 40 टक्के बँकांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील केवळ 2 टक्के शेतकऱ्यांना</p>

		<p>पुनर्गठण सवलतीच्या लाभ राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठका, मेळावे घेऊन माहे एप्रिल महिन्यापासून कर्जवाटप सुरु करणे बाबत जाहीर घोषणा करणे परंतु दि. 10 जुलै, 2016 पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील अत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केवळ 40 टक्के पीक कर्जवाटप होणे, गत महिन्यात शासनाने संपूर्ण पीक कर्जाचे पुनर्गठन करून पाच वार्षिक हप्त्यामध्ये व्याज सवलत देण्याचा घेतलेला निर्णय, सर्व पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचे आदेश सर्व बँकांना दि.22 मे, 2016 रोजी देऊनही राष्ट्रीयकृत बँकांनी अद्यापर्यंत 40 टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून लाभ देणे, बहुसंख्य शेतकऱ्यांकडून बळजबरीने वार्षिक हप्ते भरून घेणे व नवीन पीक कर्ज दिले जाणे, बँकांचे अधिकार रिझर्व बँकेच्या आदेशाची आणि राज्य सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करित असून, 60 टक्के शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित देऊनही याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना व प्रतिक्रिया."</p>
20.	गह विभाग	<p>"राज्यामध्ये मुंबई महानगर व परिसर नागपुर, पुणे येथे तरुणांमध्ये ड्रग घेण्याचे प्रमाण वाढणे, ड्रगच्या वापरामुळे तरुण पिढी उध्वस्त होण्याची शक्यता असणे, हेरोईन, कोकीन व गांजा, चरस, मेफेड्रॉन, मॅन्ड्रेक्स, मेथ अॅफ्टमाईन इत्यादी अमली पदार्थ तरुणांमध्ये प्रचलित असणे, दि. 9 मार्च , 2015 ला मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातील कार्यरत हवालदाराकडे 110 किलो मेटाफिट MF पावडर सापडणे, त्यानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा MD पावडर तस्करी मध्ये समावेश असल्याने अटक होणे, सन 2016 मध्येच सोलापूर जिल्ह्यातील एव्हॉन सायन्ससेस लि. कंपनीमध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 23 टन अॅफॅड्रिनचा साठा जप्त करणे, या अॅफॅड्रिनच्या साठ्यापासून मेथ अॅफ्टमाईन निर्माण होण्याचे शक्यता असणे, अॅफॅड्रिनच्या साठ्याची किंमत सुमारे 2000 कोटी रु. असणे, या प्रकरणातील 10 आरोपींना अटक केली असणे, परंतु या 10 आरोपी व्यतिरिक्त महत्वाचे 7 आरोपी अजुनही फरार असणे, यामध्ये किशोर राठोड, प्राख्यात ड्रगज माफिया विकी गोस्वाती, अभिनैत्री ममता कुलकर्णी, सुशिल कुमार, डॉ.अब्दुल व त्याचे दोन साथीदार इत्यादींची नावे असणे, यापैकी डॉ.अब्दुला याला अॅफॅड्रिनपासून मेथ हा</p>

		<p>पदार्थ बनविण्याचे ज्ञान असणे, आजही महाविद्यालयाच्या परिसरात, समुद्र ठिकाणी व इतर परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असणे, तरुण पीढीला वाचविण्याकरीता असलेल्या तरुण-तरुणींचा शोध घेवून त्यांचेवर मानसिक उपचाराची करण्याची आवश्यकता, शाळा व महाविद्यालयामधिल अमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणामाची जाणिव विद्यार्थ्यांना करून देण्याची आवश्यकता, राज्यातील युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचविण्याकरीता शासनाने युद्ध स्तरावर योजना राबविण्यासाठी तातडीने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया."</p>
21.	<b>गृह विभाग</b>	<p>यवतमाळ जिल्ह्यातील पब्लिक स्कूल या शाळेत 4 अल्पवयीन मुर्लींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दि. 30 जून, 2016 रोजी निदर्शनास येणे, त्यामुळे तेथील विद्यार्थी व पालकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष, संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तेथील नागरीकांनी आंदोलने करून सुध्दा पोलीसांची त्याकडे केलेले दुर्लक्ष, दि. 3 जुलै, 2016 रोजी तेथील नागरीक संबंधित शिक्षकांना अटक करण्यासाठी आंदोलकांवर आयोजन केले असता आंदोलन करणाऱ्या जमावावर पोलीसांनी केलेला लाठीहल्ला तसेच हवेत केलेला गोळीबार, त्यामुळे यवतमाळ शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित शिक्षकांना त्वरीत अटक करून त्यांचेविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कारवाई व शासनाची प्रतिक्रिया."</p>
22.	<b>सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) विभाग</b>	<p>मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल जवळ भीषण अपघातात 17 जण ठार आणि 45 जण जखमी झाल्याचे दिनांक 5 जून, 2016 रोजी निदर्शनास येणे, भरधाव बसची या महामार्गावर उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा कारला जोरदार धडक बसून ती बस महामार्गाच्या संरक्षक कठडा तोडून 25 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडणे, या अपघातातील मृतांमध्ये 10 महिला, 6 पुरुष व एका सहा महिन्याच्या बालिकेचा समावेश असणे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत असल्याने या महामार्गावरील होत असलेल्या अपघातातून निदर्शनास येणे, बांधकामात नवेनवे तंत्रज्ञान येत असतानाही या महामार्गावर होणारे अपघात टाळण्यास शासनास आलेले अपयश, त्यामुळे सामान्य नागरिकांत पसरलेले असंतोषाचे वातावरण, उपरोक्त</p>

		अपघाताची तातडीने चौकशी करून मृत पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता, तसेच या महामार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता, यासंदर्भात शासनाने करावयाची कार्यवाही, याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रिया.
23.	ग्रामविकास विभाग	"पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार अंगणवाड्यांतील मुलांना शालेय पोषण आहारात दारुसाठी वापरण्यात येणारा गूळ दिल्याचे माहे जून, 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांने निदर्शनास आणून देणे, सदर गुळाची चव एका सदस्याने चाखल्यानंतर डोक्यात झटका बसल्याचे तर महिला सदस्यांने तरतरी आल्याचे निदर्शनास आणून देणे सदर गुळाच्या वाटपास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थगिती देऊनही शालेय पोषण आहारात सदर गुळाचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याने अंगणवाड्यात जाणाऱ्या लहान मुलांच्या पालकांत मुलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला गंभीर प्रश्न, याबाबत सदर गुळाचे वाटप करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."
24.	आदिवासी विकास विभाग	"राज्यातील सुमारे 544 शासकीय आदिवासी आश्रमशाळेमधील सुमारे सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव माहे मे, 2016 मध्ये शासनाने तयार करणे, निविदा अंतिम टप्प्यात असताना दि. 16 जून, 2016 रोजी शासनाने रेनकोटचा पुरवठा वेळेत होणार नसल्याचे कारण देत मुख्याध्यापकांनाच 3 लाख रुपयांपर्यंतचे रेनकोट खरेदी करण्याचे आदेश देणे, पुरवठा हितासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यक्त होत असलेला संशय, पावसाळा सुरु होऊनसुद्धा अद्यापही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट पुरविण्यात आले नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांत पसरलेला तीव्र असंतोष, यावर शासनाने करावयाची उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."
25.	अन्न व नागरी पुरवठा विभाग	पुणे शहरातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे सुमारे शंभर पोती गहू आणि पन्नास गोण्या तांदुळ औंध (पुणे) येथील दगड खाणीत एका टॅम्पोमधून टाकण्यात आल्याचे निदर्शनास येणे नागरिकांनी दि. ११ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास उघडकीस

		<p>येणे, याबाबत स्थानिक अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न होणे, दगड खाणीत फेकलेल्या पोत्यावर शासनाने शिकके असल्याचे आढळून आल्याने संबंधित स्वस्त धान्य दुकान चालकांवर कारवाई करण्याची होत असलेली मागणी, याबाबत मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याही ही बाब निदर्शनास आणली असता कोणतीच कारवाई न होणे, त्यामुळे जनतेमध्ये पसरलेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
26.	<b>पणन विभाग</b>	<p>"राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने सुरु असल्याचे माहे जुलै, 2016 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असणे, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेला असल्याने आत्महत्या करण्याच्या घटना वाढत असणे. राज्यातील अनेक ठिकाणी महामार्गावर कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन केली जात असणे, कांद्याला हमीभाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दि. 05 जुलै, 2016 रोजी व तदनंतर वारंवार मागणी करूनही कोणतीच कार्यवाही न होणे परिणामी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, एकीकडे कांद्याला भाव मिळत नसणे त्याचबरोबर कांदा साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने त्यांचेकडील कांदा सडत असणे, सदर प्रकरणी शासनाने वेळीच हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव देण्यासाठी त्वरीत उपयाययोजना करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."</p>
27.	<b>पर्यावरण</b>	<p>"रत्नागिरी जिल्हयातील लोटे (ता. खेड) औदयोगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनलेली असणे, पावसाळ्याच्या दिवसात कारखानदारांकडून अत्यंत घातक, दूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्यामुळे हे सांडपाणी नदीपात्रात मिसळून दाभोळ खाडी व जगबुडी नदीपात्रातील मासे</p>

		<p>मोठ्या प्रमाणात मृत झाल्याच्या घटना माहे जून-जुलै 2016 मध्ये तब्बल चारवेळा उघडकीस येणे, औदयोगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणारे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने सदर रासायनिक पाणी प्यायल्याने जनावरे दगावल्याची घटना घडणे, परिणामी हजारो मच्छीमार समाजाचे उदरनिर्वाहाचे माध्यम संपुष्टात आलेले असणे, सतत मृत माशांचा खच पडत असल्याने दुर्गंधी पसरून खाडीपट्ट्यातील लोकवस्तीमध्ये आरोग्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुसरीकडे दि. 27 जून 2016 रोजी घरडा केमिकल प्रा. लि. या कंपनीत झालेला प्रचंड स्फोट, त्यामुळे संपूर्ण औदयोगिक वसाहतीसह परिसरातील गावांमध्ये धुराचा लोळ पसरून नागरिकांना झालेला त्रास, दि. 6 जुलै 2016 रोजी एस.आर.ग्रुप इंडियन ऑक्सिडेट यां कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती होवून परिसरातील रहिवाशांना डोळ्यांची जळजळ व श्वसनाचा त्रास झाल्याने वैद्यकीय उपचारांसाठी करावी लागलेली धावपळ, एकूणच आग, स्फोट, रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येणे अशा घटनांमध्ये वाढ होवूनही शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येणे, ठोस कारवाईऐवजी कारवाईचा केवळ दिखावा केला जात असणे, या प्रकारामुळे रहिवाशी व नागरिकांच्या जिविताचा निर्माण झालेला प्रश्न, त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना, व्यक्त होत असलेला संताप ही बाब विचारात घेता प्रदूषण व दुर्घटनांना जबाबदार असलेल्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया."</p>
28.	<p><b>महिला व बाल विकास</b></p>	<p>शासनाने कुपोषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक योजना आखलेल्या असतांना पालघर जिल्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांना मागील अनेक वर्षांपासून ग्रासलेले असणे, तसेच कुपोषण निर्मूलनासाठी सरकार दरबारी सकस आहाराच्या योजना राबविण्यात येणे, मात्र त्या कागदावरच राहत असणे,</p>



		<p>जाहिरातीसाठी लाखो रुपये खर्च होत असतांना पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, वसई, डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील नोव्हेंबर २०१५ अखेर कृपोषणाचा आकडा ६५१८ वर पोहोचलेला असणे, यामध्ये तीव्र कृपोषित ५३८५ तर अतितीव्र ११३३ असणे, तर एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत ४६७ बालकांची नोंद झालेली असणे, जव्हार तालुक्यात आतापर्यंत जवळपास ९ महिन्यात ५२ बालमृत्यूची नोंद झालेली असणे, या भीषण परिस्थितीचे कोणत्याही शासकीय यंत्रणेला सोयसुतक नसल्याची बाब समोर येणे, पालघर जिल्ह्यात कृपोषणामार्फत योजना पूर्णक्षमतेने राबविण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.</p>
29.	गृह विभाग	<p>सुळेवाडी ता. माळशिरस, जि.सोलापूर येथील अँड नामदेव क्राँडीबा सोलनकर यांची राजकीय पूर्ववैमस्यातून दि. 23 जून, 2016 रोजी पिलीव गावाजवळ करण्यांत आलेली निर्घुण हत्या, या घटनेपूर्वी सकाळी 7.30 च्या सुमारास गावात किरकोळ कारणावरून श्री.सोलनकर कुटुंबांतील व्यक्तींचा वाद होणे, संबंधित घटनेमुळे गावात अशांतता पसरणे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अकलुज व पोलीस निरीक्षक माळशिरस यांना गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलीस कुमक पाठविण्याबाबत भ्रमणध्वनीवरून सांगणे, पोलिसांना पूर्वसूचना देऊन यांची गंभीर दखल घ्यावी असे सांगूनसुद्धा पोलिसांना त्याकडे केलेले दुर्लक्ष, या घटनेमुळे तेथील नागरिकांत पसरलेले भितीचे वातावरण, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याबाबत होत असलेली मागणी, यावर शासनाने केलेली कारवाई वा उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."</p>
30.	उद्योग विभाग	<p>डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील प्रो-बेस एंटरप्रायझेस या केमिकल कंपनीमध्ये दि.26 मे, 2016 रोजी झालेल्या स्फोटामध्ये 12 मृत, 200 हून अधिक जखमी आणि सुमारे 260 मालमत्तांचे झालेले नुकसान</p>

		<p>जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार चालू असणे, मा. मुख्यमंत्र्यांनी जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च व आवश्यक ती सर्व मदत शासनातर्फे करण्यात येईल असे घोषित करूनसुद्धा अनेक पीडितांना मदत न मिळाल्याचे निदर्शनास येणे तसेच ज्यांना मदत मिळाली आहे ती अत्यंत अत्यल्प असून खासगी रुग्णालयांकडून अधिक पैश्यांची मागणी करण्यात येत असल्याने बाधित नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष याबाबतीत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
31.	उच्च व तंत्र शिक्षण विभाग	<p>"मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिकांमधील न सोडविलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरिता 15 ते 20 हजार रुपये घेऊन त्या उत्तरपत्रिका स्ट्रॉगरूम मधून काढून विद्यार्थ्यांच्या घरपोच करून पुन्हा त्या स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येणे, माहे एप्रिल मे 2016 या महिन्यात पोलिसांनी केलेल्या तपासणीत मॅथेमॅटीक्स, इंजिनियरिंग, मॅकेनिकल व अन्य विषयांच्या एकूण 92 उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात येऊन कर्जत, खारघर, ऐरोली, कामोठे येथील केंद्रावर परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका असल्याचे तपासात निष्पन्न होणे, हे सर्व रॅकेट मोठ्या प्रमाणात कार्यरत असणे, नवी मुंबईतील 20 कॉलेज मधील 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असूनही कमी विद्यार्थ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईबद्दल व तपासाच्या हेतुबद्दल निर्माण झालेला संशय मुंबई विद्यापीठातील होत असलेले गैरप्रकार या विरोधात मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे उत्तरपत्रिका प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या लाखो व त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण झालेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."</p>
32.	गृह विभाग	<p>"मुंबईतील दादर येथील आंबंडकर भवन पाडणाऱ्या पीपल्स इम्प्रोव्हेंट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दि. २९.६.२०१६ रोजी घाटकोपरयेथील रमाबाई कॉलनी, वरळीसहित मुंबईतील दलित वस्त्यांमध्ये बंद पाळण्यात येणे, आंबंडकर भवन,</p>

		<p>बुधदभूषण प्रिंटींग प्रिंटींग प्रेस, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना यांची कार्यालये, आंबेडकरी साहित्यांचे विक्री केंद्र पाडणे, मुंबईस्थित दादर येथील आंबेडकर भवनची जागा शेडयुल कास्ट इम्प्रुव्हमेंट स्ट्रस्टच्या माध्यमातून बळकवण्याची बनावट धर्मादाय संस्थांनी आखणे धर्मादाय आयुक्तांनी पाडण्यास मान्यता दिलेली नसताना ही आंबेडकर भवनची वास्तू पाडण्यात येणे, आंबेडकर भवन पाडून त्या ठिकाणी 17 मजली टॉवर उभारण्याचा उद्देश असणे, सदरील इमारत पाडणाऱ्यांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले नसल्याने राज्यभरातील आंबेडकर जनतेमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया"</p>
33.	महिला व बाल विकास विभाग	<p>चेंबुर (मुंबई) पूर्व परिसरातील कस्तुरबा महिला वसतीगृहातून 16 ते 17 महिलांनी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान प्रसाधन गृहाची खिडकी तोडून पलायन केल्याचे " दि. 4 जूलै, 2016 रोजी वा त्या सुमारास उघडकीस येणे, तेथील सुरक्षारक्षकासमोर सदर महिला पळून जात असतांनासुध्दा, सुधारगृहाच्या सुरक्षारक्षकाने त्यांना न अडविणे, चेंबूर येथील कस्तुरबा सुधारगृहात तसेच मानखुर्द येथील नवजीवन महिला सुधारगृहात गत 3 ते 4 वर्षात अनेकवेळा महिला पळून जाण्याच्या घटना घडत असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, सदर महिला पलायन करणार आहेत अशी माहिती 8 दिवसांपूर्वीच तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळूनही त्यांनी सदर माहितीकडे दुर्लक्ष 20 ते 25 दिवसांपूर्वी सदर सुधारगृहात आणलेल्या 37 महिलांपैकी एक महिला 8 दिवसांपूर्वीच पळून जाण्यात यशस्वी होणे, या 16 महिला पळून गेल्याचा गुन्हा चेंबूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असूनही, या महिलांचा शोध घेण्यास पोलीसांना आलेले अपयश, याच सुधारगृहात पळून जाण्यात अयशस्वी झालेल्या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न, वेश्या व्यवसायात महिलांना बळजबरीने ढकलणारे दलाल, मुंबई व</p>

		<p>राज्यातील देहविक्रीचा व्यवसाय चालविणारे दलाल यांच्यशी या सुधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक हातमिळवणीमुळे मानखुर्द व चेंबूर येथील सुधारगृहातून महिलांचे पलायनाचे वारंवार घडणारे प्रकार, सुधारगृहाची संरक्षण भिंत बांधण्याच्या कामास होत असलेला विलंब यामुळे महिलांच्या पळून जाण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत होणे, शासनाने चालविलेले महिलांचे सुधारगृह नसून अधिकाऱ्यांच्या प्रंचड भ्रष्टाचारामुळे व दलालांधी होत असलेल्या सहकार्यामुळे महिला पळून जात असल्याचा जनतेच्या मनात निर्माण झालेला असंतोष, याप्रकरणी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया ”</p>
34.	<b>नगरविकास विभाग</b>	<p>मुंबईतील बर्फाचे गोळे, ऊसाचा रस विक्रेते, ज्युस सेंटर, लस्सी, ताक विक्रेते आदी फेरीवाल्यांकडील महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत बर्फाच्या ९२ टक्के नमुन्यांमध्ये आणि फेरीवाल्यांकडील पाण्याच्या २६ टक्के नमुन्यात ई कोलाय जीवाणू आढळून आल्याचे, माहे मे २०१६ मध्ये निदर्शनास येणे, शहरात दमट हवामानात घामाच्या धारा वाहत असल्याने दिलासा मिळण्यासाठी, मोठ्या प्रमाणात लहान मुले,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरीक, बर्फाचे गोळे व थंड पेये सेवन करीत असणे, यामध्ये ई कोलाय जीवाणु असल्याचे आढळून आल्यामुळे नागरीकांना त्याचा प्रार्दुभाव होऊन जुलाब, अतिसार, व अन्य आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली असल्याने, शहरातील नागरीकांच्या आरोग्यास निर्माण झालेला गंभीर धोका, मुंबईत पुरवठा करण्यात येत असलेल्या सुमारे ९९ टक्के बर्फ हा ठाणे, नवी मुंबई परिसरातील कारखान्यामधून पाठविण्यात येत असणे, परंतु सदर बर्फाची तपासणी करण्यासाठी शासन अथवा मुंबई महापालिकेची कोणती यंत्रणा अस्तित्वात नसणे, यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यास निर्माण झालेला गंभीर धोका, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.</p>
35.	<b>सहकार विभाग</b>	<p>राज्यातील सहकारी क्षेत्रातील एकूण १४९ सहकारी सूत</p>

		<p>गिरण्यांपैकी केवळ ६६ सूत गिरण्या कार्यरत असणे, तोट्यातील सूत गिरण्यांची संख्या ५४ असून विविध कारणांमुळे १६ गिरण्या बंद अवस्थेत असल्यामुळे शासनाला तब्बल ३२३ कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती दिनांक ७.४.२०१६ रोजी वा त्या सुमारास उघडकीस येणे, मंजूर प्रकल्प अहवालानुसार स्वभाग भांडवल व वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी न केल्याने ६ सूत गिरण्या बंद असून जुनाट यंत्रसामुग्रीमुळे वर्धन क्षमता कमी होऊन ७ गिरण्यांवर टाळे लावून दोन गिरण्या कर्जाची वसूली होऊ न शकल्याने बँकांनी ताब्यात घेणे, तसेच २६ सूतगिरण्या अवसायनात काढण्यात येणे, सहकारी सूत गिरण्यांचा तोटा कमी करण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणणे, सौर ऊर्जेसाठी शासनाने अनुदान दिल्यास सूत गिरण्यांचा खर्च आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येणे, गिरण्यांसाठी लागणारे सूत व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता थेट सीसीआयकडून केल्यास आर्थिक बाजू भक्कम होऊन आधुनिकीकरणातूनही खर्च कमी होण्याची शक्यता, गिरण्यांची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत होऊन कामगारांच्या हिताच्या दृष्टीने याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता व याबाबत शासनाची प्रतिक्रिया."</p>
36.	<p><b>शालेय शिक्षण विभाग</b></p>	<p>"मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनामार्फत अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याचे काम मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय राबवित असणे, मात्र ऑनलाईनमधील क्रांती त्रुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणे, विद्यार्थी आणि पालकांकडून पसंतीक्रम अर्ज भरतांना झालेल्या काही शुल्लक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना अयुष्यभरासाठी सहन करावा लागणे, एकाच अर्जामध्ये एकूण 35 महाविद्यायांची माहिती भरतांना पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सक्षम निर्माण होणे, शाळा व्हावस्थापनेकडूनही पुरेशी माहिती न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांकडूनही अर्ज भरताना चुकीची माहिती भरली जाणे, तसेच अर्ज भरतांना प्रथम एमएमआरडीए क्षेत्रातील</p>

महाविद्यालये निवडावयाची असल्याने ठाण्यातील विद्यार्थ्यांना मुंबई येथील महाविद्यालयात तर, मुंबई येथील विद्यार्थ्यांना दहिसर, वसई येथील महाविद्यालयात प्रवेश दिले गेल्याने पालक व विद्यार्थी चिंतेत असणे, आवडते महाविद्यालय मिळावे म्हणून वर्षभर अभ्यास करायचा, मात्र सोयीसुविधांची वानवा असलेले व घरापासून दूरचे असलेले महाविद्यालयात प्रवेश मिळत असेल तर चांगले गुण मिळवून फायदा काय, असा संतप्त प्रश्न पालकांकडून उपस्थित करणे, संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रातील महाविद्यालयांच्या पसंतीकम निवडण्याची अट शिथिल करून, मोजक्याच आणि विद्यार्थी रहात असलेल्या महापालिका क्षेत्रातीलच महाविद्यालयांची नावे निवडण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे असणे, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लेखन करून रिक्त राहिलेल्या जागेवर कमी शिक्षण संस्था चालक व महाविद्यालये ऑफलाईनच्या नावाखाली प्रवेश देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात लाखो रुपये घेत असल्याचे निदर्शनास मात्र शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार ऑफलाईनचे प्रवेश बेकायदेशीर असून हे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणे, अशा शिक्षण संस्थाचालक व महाविद्यालयांवर कडक करावाई होण्याची आवश्यकता, जे विद्यार्थी प्रवेशापासून दूर राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांना ते हरात असलेल्या महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याची गरज, शासनाचे शिक्षण विभागाचे उपसंचालक दररोज काही ना काही वक्तव्ये करून पालक व विद्यार्थ्यांच्या गोंधळात भर घालत असणे, सदरच्या गोंधळाचे वातावरण दूर करण्याकरिता विक्षण उपसंचालक, पालक व विद्यार्थी संघटना यांच्यासमवेत त्वरीत चर्चा करून सदरची किचकट प्रवेश प्रक्रिया सुलभरित्या कशी होऊ शकेल यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका. "